



मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन

गोड्या पाण्यातील मत्स्यपालन

भाग : ५

किरण वाघमारे

कोणत्याही जलचराचे संवर्धन करताना पाण्याची गुणवत्ता हा एक महत्त्वाचा घटक असते. इष्टतम पाण्याची गुणवत्ता प्रजातीनुसार बदलते. मासे हे पाणी या माध्यमावरच सर्व शरीर प्रक्रियांसाठी अवलंबून असतात.

माशांची चांगली वाढ आणि उत्पादन हे चांगल्या दर्जाचे खाद्य तसेच पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. पाण्याचे भौतिक-रासायनिक गुणधर्म हे संवर्धन होते असल्याचा प्रजातीचा सहभागीलेच्या मयदित असले पहिजेत. मातीच्या तलावात मुऱतः भौतिक व रासायनिक घटक आणि त्यांची वैशिष्ट्ये ही मत्स्य उत्पादनात खूप मोलाची भूमिका बजावत असतात. संवर्धनासाठी वापरण्यात येणारे पाणी कसे आहे हे समजल्यास तलावातील पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. माशांचे उत्पादनही चांगले मिळते.

पाण्याच्या गुणधर्म नुसार मत्स्यशेतीचे प्रकार		
क्र.	मत्स्यशेती प्रकार	गुणधर्म / क्षारता
१	गोड्या पाण्यातील मत्स्यशेती	०.१ ते ०.५
२	निमखाच्या पाण्यातील मत्स्यशेती	०.५ ते ३५
३	खान्या पाण्यातील मत्स्यशेती	३५च्या वर

गोड्या पाण्यातील मत्स्यशेती

गोड्या पाण्यात प्रामुळ्याने भारतीय प्रमुख कार्य, चायनीज प्रमुख कार्य, तिलापिया, पांगा, शिफारशीत देशी मांगू, कोळबी इत्यादीचा सामावेश होतो.

पाणी व्यवस्थापन :

- माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्त्वाचे असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर मासाठीची वाढ अवलंबून असते. यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते.
- सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप खोली १-१.५ मीटर असावी. योपेक्षा अधिक खोली असल्यास पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता अडचन निर्माण होते. संवर्धन तव्याकरिता पाण्याचे नियमित बारमाही स्रोत असल्यास पाणी व्यवस्थापन करणे सोपे होते.
- विहीर, कूपाळिका असल्यास पाण्याचे नियोजन करण्यास उत्तम तसेच सभोवतालच्या परिसरात नवी



तलावातील पाण्याची पारदर्शकता तपासण्यासाठी सेच्ची डिस्क.



पीएच पेपर आणि डिजिटल पीएच मीटर.



असल्यास त्याचे पाणी सुद्धा वापरता येते. पाण्यावर प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये साठी बोगे छोटे तलाव असल्यास व्यवस्थापन अतितंत्रम प्रकारे करता येते.

- पाण्यातील घटक गुणधर्म हे सभोवतालचे पर्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळातील माती, पाण्यातील सूक्ष्म जीव इत्यादीवर अवलंबून असते. इष्टतम गुणधर्म असल्यास पाणीचे उक्तुष्ट आरोग्य व जलद वाढ दिसून येते.
- पाण्यातील घटक गुणधर्म हे सभोवतालचे पर्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळातील माती, पाण्यातील सूक्ष्म जीव इत्यादीवर अवलंबून असते. म्हणजेच पाण्याचे योग्य गुणधर्म टिकन्स ठेवण्याकरिता या सर्व बाबीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे असते. तलावात पाणी कमी करण्याकरिता इनलेट दरवाजा व आउटलेट दरवाजाचा वापर केला जातो. त्याचे स्थान यांच्ये महत्त्वपूर्ण असते. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत.

भौतिक गुणधर्म :

- पाण्याची पारदर्शकता व रंग :

 - पाण्याची पारदर्शकता पाण्यातील धूलिकण व प्लंवंगावर अवलंबून असते. अत्यंत पारदर्शक पाणी हे संवर्धनासाठी उपयुक्त नसते.
 - पाण्यात योग्य प्रमाणात वनस्पती व प्राणी प्लंवंग असणे आवश्यक असते.
 - साधारणपणे ०-२० सें.मी पाण्याची पारदर्शकता संवर्धनासाठी योग्य नसते. (प्राणी प्लंवंग जास्त असतात व सामु मध्ये बदल दिसून येते)
 - साधारणपणे फिकट हिरव्या रंग ते हिरव्या रंगाच्या पाण्याची पारदर्शकता ४० ते ६० सें.मी असते, तेव्हा सदर पाणी संवर्धनासाठी योग्य आहे असे समजप्पात येते.
 - साधारणपणे ६०-८० सें.मी पाण्याची पारदर्शकता संवर्धनासाठी योग्य आहे.
 - पारदर्शकता तपासण्यासाठी सेच्ची डिस्क हे यंत्र वापरतात.

२) तपामारा :

- मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे. योग्य तपामान माशाचे आरोग्य आणि वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. तपामान साधारणपणे २५ ते ३२ अंश सेल्सिस असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास वाढीवर परिणाम दिसतो.

रासायनिक गुणधर्म :

तलावातील पाण्यात / पाण्याच्या घटकांत होणारे बदल :

- तलावातील पाण्याची वैशिष्ट्ये तलावात सोडलेले पाणी आणि तलावातील मातीवर अवलंबून असतात. तलावातील पाण्यात खालील प्रमाणे काही प्रमुख रासायनिक क्रिया/प्रक्रिया होतात.

इव्वरन : तलावातील वर्स्पती व प्राणी हे प्राण वायू घेतात आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात.

प्रकाश संश्लेषण : पाण्यातील पाण वनस्पती जेव्हा मुबले प्रमाणात प्रकाश उपलब्ध असतो तेव्हा कार्बन डायऑक्साइडचा वापर वनस्पतीसाठी आवश्यक घटक बनवतात, तेव्हा ऑक्सिजन सोडला जातो.

सडणे प्रक्रिया : मृत वनस्पती व कुळजेले प्राणी, पशु अवरोप जे जिवाणुंमुळे सडतात. तेव्हा जिवाणुं ऑक्सिजनचा वापर खानिज व सेंद्रिय घटक तयार करण्यासाठी वापरतात. या सर्व प्रक्रिया निरंतर पाण्याच्या घटकांमध्ये बदल करत असतात. उदाहरणार्थ...

दिवसाच्या वेळेत : वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःच्या वाढीसाठी कार्बन डायऑक्साइडचा वापर करतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणून दिवसाच्या वेळेत कार्बन डायऑक्साइड कमी असतो.

रात्रीच्या वेळेत : प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत नसस्यामुळे जलचर व वनस्पती यांची ऑक्सिजनची माणगी वाढते आणि कार्बन डायऑक्साइड वाढतो.

वनस्पती वनस्पती व वनस्पती यांची ऑक्सिजनची माणगी वाढते आणि कार्बन डायऑक्साइड कमी असते.

रात्रीच्या वेळेत : प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत नसस्यामुळे जलचर व वनस्पती यांची ऑक्सिजनची माणगी वाढते आणि कार्बन डायऑक्साइड कमी असते.

सामु मोजण्याचे उपकरण : इंडेक्टर, पीएच पेपर, युनिवर्सल इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक डिजिटल पीएच मीटर.

बदल अधिक होतात. अशा तलावांचे योग्य व्यवस्थापन करणे अधिक गरजेवे असते. बरील सर्व रासायनिक प्रक्रिया पाण्याच्या तापमानामुळे प्रभावित होतात. जेव्हे तापमान वाढते, तेव्हा सर्व प्रक्रिया वाढतात. त्यामुळे पाण्याच्या घटकांमध्ये मोठे बदल दिसतात. या प्रक्रियेमुळे तलावातील पाण्याच्या वैशिष्ट्ये बदलावते नियंत्रण आणि नियोजनावै व्यवस्थापन करण्याकरिता वेळोवेळी पाण्याचे नमुने घेऊन सर्व महत्त्वाच्या घटकांची तपासणी करावी.

पाण्याचा सामू आणि विद्रोह्या प्राणवायू :

- पाण्याचा सामू आणि विद्रोह्या प्राणवायू यांचे सर्व रासायनिक गुणधर्म एकमेकांवर अवलंबून असतात. या दोन बाबी व्यवस्थित राखल्यास बाबी घटक आणोआप व्यवस्थित राखता येतात.

- पाण्याचा सामू आणि विद्रोह्या प्राण वायू सहजरीत्या तपासू शकतो आणि नोंदी देवू शकतो.

क्र.	सामू गुणधर्म/ प्रकार	श्रेणी (Range)
१	आम्लयुक्त सामू	०-७
२	उदासीन सामू	७
३	अल्कलीयुक्त सामू	७-१४

टीप : १) ६.५ - ८.५ हा संवर्धन योग्य सामू आहे.

सामू मोजण्याचे उपकरण : इंडेक्टर, पीएच पेपर, युनिवर्सल इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक डिजिटल पीएच मीटर.

क्षारता, अल्कनिटी आणि जडता :

- गोड्या पाण्यातील क्षारता ही ०.१-०.५ पीपीटी असते.
- अल्कनिटी पाण्याच्ये असणारे कॅल्शिअम, कार्बोनेट, बायकार्बोनेट आयन-सवर अवलंबून असते.
- अल्कनिटी रॅंग २० ते १५० mgm/ litर
- अल्कनिटी मापन यंत्र- स्पेक्ट्रोफोटो मीटर

जडता :

- पाण्यातील कॅल्शिअम, मैनेशिअम आयन-सवर्धन आधारावर जडता मोजता येते.
- जडतेचे प्रमाण २०-३०० mgm/lit
- जडता आणि अल्कनिटी सम-समान प्रमाणात असल्यास पाणी संवर्धनासाठी उपयुक्त असते.
- जडता आणि अल्कनिटी वैशिष्ट्य पाणी राखण्यासाठी चुन्याची मात्रा देऊन योग्य प्रमाण राखता येते. वाढीवर चांगला फरक दिसतो.

किरण वाघमारे, १८८१६००९५१
(लेखक पुणे येथे सहायक मत्स्य व्यवस्था विकास अधिकारी आहेत.)

क्र	रासायनिक बाबी	श्रेणी
१	पाण्याचा सामू	६.५-८.५
२	विद्रोह्या	> ५ पीपीएम
३	पाण्याची क्षारता	०.१-०.५ पीपीएम
४	अल्कनिटी	५०-१५० मिलिग्रॅम प्रति लिटर
५	जडता	७५-२०० mgm प्रति लिटर
६	नायट्रोइड	<०.५
७	नायट्रेड	<०.५
८	अमोनिया	<०.१